

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  
अधिपत्याखालील विद्युत शाखेच्या  
आस्थापनेवरील पदांचा आढावा.  
आकृतिबंध निश्चिती.

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक बांधकाम विभाग

शासन निर्णय क्रमांक : एसटी-१००६/(प्र.क्र.१५/०३)/प्र.क्र.२८५/प्रशासन-१  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : २२/२/२००७

वाचा : १) शासन निर्णय वित्त विभाग क्र. असंक-१००१/प्र.क्र.२९/२००१/वित्तीय सुधारणा,  
दिनांक १०/९/२००१

२) वित्त विभागाचे पत्र क्र. पदनि १०.०६/प्र.क्र.४६/२००६/वित्तीय सुधारणा-१,  
दिनांक १३/६/२००६.

३) मुख्य अभियंता, विद्युत, मुंबई यांचे अ. शा. पत्र क्र. मुअ(वि)/२/२/  
२७४३/२००६, दि. ३०/८/२००६ चे पत्र.

प्रस्तावना -

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत शाखेच्या कार्यालयीन व बाह्य क्षेत्रिय आस्थापनेवरील नियमित संवर्गातील पदांचा आढावा घेवून सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

वित्त विभागाच्या दिनांक १०/९/२००१ च्या शासन निर्णयातील आदेशानुसार व मार्गदर्शक सुचनांनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत शाखेच्या कार्यालयीन व बाह्य क्षेत्रिय आस्थापनेवरील नियमित संवर्गातील पदांचा सर्वकष आढावा घेण्यात आला असून सदर आढाव्यास उच्चस्तरीय सचिव समितीने दि. ५/६/२००६ रोजी झालेल्या बैठकीत मंजूरी दिलेली आहे.

शासन निर्णय -

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत शाखेच्या कार्यालयीन आस्थापनेवर असलेल्या २८ संवर्गातील पदांचा आढावा घेवून एकूण ८६७ पदांच्या (सोबत जोडलेले विवरणपत्र - 'अ' प्रमाणे) व बाह्य क्षेत्रिय आस्थापनेवर असलेल्या ३५ संवर्गातील पदांचा आढावा घेवून एकूण ४५३ पदांच्या (सोबत जोडलेले विवरणपत्र - 'ब' प्रमाणे) सुधारित आकृतिबंधास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे.

२. शासन निर्णयाच्या दिनांकास (आकृतिबंधाच्या मर्यादेत) रिक्त असलेली व व्यपगत झालेली पदे पुनर्जिवीत करून भरण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे.

३. सुधारित आकृतिबंधानुसार कार्यालयीन आस्थापनेवरील अतिरिक्त ठरलेल्या ३७ पदांपैकी रिक्त असलेल्या २६ पदांचा व कार्यरत असलेल्या ११ पदांचा तपशिल विवरणपत्र 'अ-१ (१)' मध्ये दर्शविण्यात आला आहे. तसेच ज्या संवर्गातील रिक्त व कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची पदे पदोन्नती/सेवानिवृत्ती/स्वेच्छानिवृत्ती/मृत्यू/राजीनामा इत्यादी कारणांमुळे रिक्त झाल्यानंतर संवर्गासह नामशेष होणार आहेत अशा १८ रिक्त पदांचा व ४५ कार्यरत पदांचा तपशिल विवरणपत्र 'अ-१ (२)' मध्ये दर्शविण्यात आला आहे.

४. सुधारित आकृतिबंधानुसार कार्यालयीन आस्थापनेवरील अतिरिक्त ठरलेल्या ११ कर्मचा-यांपैकी ४ कर्मचा-यांना रिक्त असलेल्या अन्य समतुल्य वेतनश्रेणीतील पदांवर समायोजन करण्यात आले आहे. त्याबाबतचा तपशिल विवरणपत्र 'अ-२' मध्ये दर्शविण्यात आला आहे.

५. सुधारित आकृतिबंधानुसार कार्यालयीन आस्थापनेवरील एकूण ४४ रिक्त पदे रद्द करण्यात आली असून त्याचा संवर्गनिहाय तपशिल विवरणपत्र 'अ-३ (१) व अ-३ (२)' मध्ये दर्शविण्यात आला आहे. तसेच विवरणपत्र 'अ-२' नुसार अतिरिक्त ठरलेल्या ११ कर्मचा-यांपैकी ४ कर्मचा-यांना रिक्त असलेल्या अन्य समतुल्य वेतनश्रेणीतील पदांवर समायोजन करण्यात आल्यानंतर उर्वरीत ७ कर्मचा-यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यात आली असून त्याबाबतचा तपशिल विवरणपत्र 'अ-३ (१)' मध्ये दर्शविण्यात आला आहे.

६. सुधारित आकृतिबंधानुसार बाह्य क्षेत्रीय आस्थापनेवरील अतिरिक्त ठरलेल्या ८४ पदांपैकी रिक्त असलेल्या ५६ पदांचा व कार्यरत असलेल्या २८ पदांचा तपशिल विवरणपत्र 'ब-१ (१)' मध्ये दर्शविण्यात आला आहे. तसेच ज्या संवर्गातील रिक्त व सध्या कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची पदे त्यांच्या पदोन्नती/सेवानिवृत्ती/स्वेच्छानिवृत्ती/मृत्यू/राजीनामा इत्यादी कारणांमुळे रिक्त झाल्यानंतर ती संवर्गासह नामशेष होणार आहेत अशा ८ रिक्त पदांचा व ५९ कार्यरत पदांचा तपशिल विवरणपत्र 'ब-१ (२)' मध्ये दर्शविण्यात आला असून त्यापैकी फक्त उद्वाहन चालक या संवर्गाची कामे मुख्य अभियंता, विद्युत, मुंबई यांचे मार्फत कंत्राटी पध्दतीने करण्यात येतील.

७. सुधारित आकृतिबंधानुसार बाह्य क्षेत्रीय आस्थापनेवरील अतिरिक्त ठरलेल्या २८ कर्मचा-यांपैकी ३ कर्मचा-यांना रिक्त असलेल्या अन्य समतुल्य वेतनश्रेणीतील पदांवर समायोजन करण्यात आले आहे. त्याबाबतचा तपशिल विवरणपत्र 'ब-२' मध्ये दर्शविण्यात आला आहे.

८. सुधारित आकृतिबंधानुसार बाह्य क्षेत्रीय आस्थापनेवरील एकूण ६४ रिक्त पदे रद्द करण्यात आली असून त्याचा संवर्गनिहाय तपशिल विवरणपत्र 'ब-३ (१) व ब-३ (२)' मध्ये दर्शविण्यात आला आहे. तसेच विवरणपत्र 'ब-२' नुसार अतिरिक्त ठरलेल्या २८ कर्मचा-यांपैकी ३ कर्मचा-यांना रिक्त असलेल्या अन्य समतुल्य वेतनश्रेणीतील पदांवर समायोजन करण्यात आल्यानंतर उर्वरीत २५ कर्मचा-यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण

करण्यात आली असून त्याबाबतचा तपशिल विवरणपत्र 'ब-३ (१)' मध्ये दर्शविण्यात आला आहे.


९. विवरणपत्र 'अ-३ (१)' व 'ब-३ (१)' नुसार अधिसंख्य ठरविण्यात आलेल्या कर्मचा-यांच्या वेतन व भत्त्याचा खर्च ते यापूर्वी ज्या लेखाशीर्षाखाली वेतन घेत होते, त्याच लेखाशीर्षाखाली यापुढेही खर्ची टाकण्यात यावा. या पदावर काम करणा-या कर्मचा-यांचे अन्य पदावर समायोजन झाल्यानंतर अथवा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ही अधिसंख्य पदे आपोआप रद्द होतील.

१०. या सुधारित आकृतिबंधानुसार निश्चित करण्यात आलेल्या पदांचे वेतन व भत्त्याचा खर्च यापूर्वी ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येत होता त्याच लेखाशीर्षाखाली यापुढेही खर्ची टाकण्यात यावा.

११. सुधारित आकृतिबंधानुसार कार्यालयीन आस्थापनेवरील अतिरिक्त ठरलेल्या ७ कर्मचा-यांच्या नावांची यादी व बाह्य क्षेत्रीय आस्थापनेवरील अतिरिक्त ठरलेल्या २५ कर्मचा-यांच्या नावांची यादी विहित नमुन्यात वित्त विभागाच्या अतिरिक्त संवर्ग कक्षाकडे पाठविण्यात येईल.

१२. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.३२/०७, वित्तीय सुधारणा-१, दि. २०/१/२००७ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,



(सुनिता कुलकर्णी)

सहपत्रे - वरीलप्रमाणे.

शासनाच्या उप सचिव.

प्रति,

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

मा. उप मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव

सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव

मा. मुख्य सचिव

मा. राज्यपालांचे सचिव

महालेखापाल, (लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र -१/२, मुंबई/ नागपूर

प्रधान सचिव (व्यय)/(वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रधान सचिव (प्र. सु. र. व का.), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई

सचिव (बांधकाम), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई

सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई

सर्व विभागीय आयुक्त

सर्व जिल्ह्याचे कोषागार अधिकारी

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई

संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई  
 सर्व मुख्य अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभाग  
 सर्व अधीक्षक अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभाग  
 अधीक्षक अभियंता परिमंडळीय अधिकारी  
 मुंबई/पुणे/नाशिक/औरंगाबाद/अमरावती/भागपूर  
 उप सचिव, वित्त विभाग (व्यय-११/वित्तीय सुधारणा-१), मंत्रालय, मुंबई  
 सर्व कार्यकारी अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभाग.  
 संचालक, उपवने व उद्याने, मुंबई  
 संचालक, विकास विभाग चाळी, वरळी, मुंबई  
 सर्व मंत्रालयीन विभाग  
 सर्व अधिकारी/कार्यासने, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई  
 प्रशासन-१, सार्वजनिक बांधकाम विभाग निवडनस्ती

शासन निर्णय क्र.ईएसटी-१००६/(प्र.क्र.९५/०३)/प्र.क्र.२८५/प्रशा.-१, दि.२२/२/२००७ चे सहपत्र.  
सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत शाखेच्या कार्यालयीन आस्थापनेचा सधारित आकृतीबंध.

विस्तार पत्र - अ

अ.क्र.	संवर्ग/पदेनाम	पदाची वतनश्रेणी	मूळ मंजूर पदे	उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेला सधारित आकृतीबंध
१	२	३	४	५
1	मुख्य अभियंता (विद्युत)	रु.१६४००-२०९००	1	1
2	अधीक्षक अभियंता	रु.१२०००-१६५००	3	3
3	सहाय्यक मुख्य अभियंता	रु.१०६५०-१५८५०	1	1
4	कार्यकारी अभियंता/का.अ.रजा नि प्रशिक्षण राखीव	रु.१०६५०-१५८५०	13	13
5	सहाय्यक अधीक्षक अभियंता	रु.८०००-१३५००	3	3
6	उप अभियंता	रु.८०००-१३५००	51	60
7	कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता - श्रेणी-२	रु.६५००-१०५००	150	163
8	विशेष अधीक्षक	रु.६५००-१०५००	1	1
9	अधीक्षक	रु.५५००-९०००	3	4
10	प्रमुख आरेखक	रु.५५००-९०००	5	4
11	विभागीय लेखापाल	रु.५०००-८०००	12	12
12	प्रमुख लिपिक	रु.५०००-८०००	17	17
13	लघुलेखक (उच्च श्रेणी)	रु.६५००-१०५००	1	1
14	लघुलेखक (निम्न श्रेणी)	रु.५५००-९०००	2	5
15	आरेखक	रु.४५००-७०००	11	12
16	भांडारपाल	रु.४५००-७०००	11	12
17	वरिष्ठ लिपिक	रु.४०००-६०००	108	93
18	सहाय्यक आरेखक	रु.४०००-६०००	7	0
19	अनुरेखक	रु.३२००-४९००	55	38
20	कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक	रु.३०५०-४५९०	185	185
21	सहाय्यक भांडारपाल	रु.३०५०-४५९०	3	3
22	जीप चालक/वाहन चालक	रु.३०५०-४५९०	5	47
23	संगणक	रु.३०५०-४५९०	4	0
24	दप्तरी	रु.२६१०-४०००	9	0
25	नाईक	रु.२६१०-४०००	13	13
26	शिपाई	रु.२५५०-३२००	136	136
27	चौकीदार	रु.२५५०-३२००	40	40
28	दूरध्वनीचालक	रु.३०५०-४५९०	2	0
	एकूण		852	867

♣ सध्या कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गातून पदोन्नती/सेवानिवृत्ती/स्वेच्छानिवृत्ती/मृत्यू/राजीनामा इत्यादी कारणांमुळे पदे रिक्त झाल्यावर तो संवर्ग नामशेष होईल.

युच- 2029 (1,000-2-2007) - 3

शासन निर्णय क्र.इएसटी-१००६/(प्र.क्र.१५/०३)/प्र.क्र.२८५/प्रशा.-१, दि. २२/२/२००७ चे  
सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत शाखेच्या बाह्य क्षेत्रीय आस्थापनेचा सुधारित आकृतीबंध.

## विवरण पत्र - ब

अ.क्र.	संवर्ग/पदनाम	पदाची वेतन श्रेणी	मूळ मंजूर पदे	उच्चस्तरीय सचिव समित्याने मंजूर केलेल्या सुधारित आकृतीबंध
१	२	३	४	५
1	वीज तंत्री	रु.४०००-६०००	10	5
2	वीज तंत्री - नि - वीजयात्रीकी	रु.४०००-६०००	6	
3	विद्युत जोडारी	रु.३०५०-४५९०	4	
4	उद्वाहन यांत्रिक	रु.४०००-६०००	9	0
5	प्रशिक्षक यांत्रिक	रु.४०००-६०००	4	2
6	इलेक्ट्रॉनिक यांत्रिक	रु.३०५०-४५९०	1	1
7	प्रमुख तारतंत्री	रु.३२००-४९००	28	12
8	प्रवाहवलय परिवेष्टक	रु.३२००-४९००	4	0
9	पंपयांत्रिक	रु.३२००-४९००	1	0
10	यांत्रिक	रु.३२००-४९००	5	0
11	घड्याळजी	रु.३२००-४९००	1	0
12	बंधकार	रु.३२००-४९००	1	0
13	मीटरवाचक	रु.३२००-४९००	2	2
14	तारतंत्री	रु.३०५०-४५९०	148	150
15	तारमार्ग तंत्री	रु.३०५०-४५९०	5	5
16	सहाय्यक प्रवाहवलय परिवेष्टक	रु.३०५०-४५९०	2	0
17	पंपचालक	रु.३०५०-४५९०	6	0
18	वातानुकुल चालक	रु.३०५०-४५९०	2	2
19	इलेक्ट्रॉनिक यांत्रिक - नि- चालक	रु.४०००-६०००	2	2
20	ध्वनीचालक	रु.३०५०-४५९०	0	0
21	कातारी	रु.३०५०-४५९०	2	0
22	रंगारी	रु.३०५०-४५९०	5	0
23	विद्युत विलेपक	रु.३०५०-४५९०	1	0
24	सुतार	रु.३०५०-४५९०	2	0
25	गवंडी	रु.३०५०-४५९०	5	0
26	इंजिन चालक (डिझेल)	रु.३०५०-४५९०	1	1
27	सहा. इलेक्ट्रॉनिक यांत्रिक नि चालक	रु.२६१०-४०००	2	2
28	सहाय्यक वातानुकुल चालक	रु.२६१०-४०००	1	1
29	उद्वाहन चालक	रु.२६१०-४०००	51	50
30	सहाय्यक तारतंत्री	रु.२६१०-४०००	1	0
31	पंप परिचर	रु.२६१०-४०००	23	18
32	तेलवाला	रु.२६१०-४०००	1	0
33	स्वच्छक	रु.२५५०-३२००	6	0
34	मदतनीस	रु.२५५०-३२००	1	0
35	मजूर	रु.२५५०-३२००	208	200
	एकूण		551	453

● सध्या कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गातून पदोन्नती/सेवानिवृत्ती/स्वेच्छानिवृत्ती/मृत्यू/राजीनामा इत्यादी कारणांमुळे पदे रिक्त झाल्यावर तो संवर्ग नामशेष होईल.

♥ सध्या कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गातून पदोन्नती/सेवानिवृत्ती/स्वेच्छानिवृत्ती/मृत्यू/राजीनामा इत्यादी कारणांमुळे पदे रिक्त झाल्यावर सदर काम कंत्राटी पध्दतीने करण्यात येतील.

सुधारित आकृतिबंधानुसार विद्युत शाखेच्या कार्यालयीन आस्थापनेवरील अतिरिक्त घोषित करण्यात आलेल्या पदांचा तपशिल.

विवरणपत्र - अ-१ (१)					
अ.क्र.	पदनाम	पदाची वेतन श्रेणी	पदांची संख्या		पदांची एकूण संख्या
			रिक्त	कार्यरत	
१	२	३	४	५	६
१	वरिष्ठ लिपिक	रु.४०००-६०००	15	0	15
२	सहाय्यक आरेखक	रु.४०००-६०००	2	5	7
३	संगणक	रु.३०५०-४५९०	2	2	4
४	दतारी	रु.२६१०-४०००	7	2	9
५	दूरध्वनी चालक	रु.३०५०-४५९०	0	2	2
	एकूण-अ-१ (१)		26	11	37

विवरणपत्र - अ-१ (२)					
सुधारित आकृतिबंधानुसार विद्युत शाखेच्या कार्यालयीन आस्थापनेवरील नामशेष होणा-या संवर्गातील रिक्त पदांचा व कार्यरत पदांचा संवर्गानिहाय तपशिल खाली दर्शविण्यात आला आहे. मात्र त्यातील सध्या कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची पदे त्यांच्या पदोन्नती/सेवानिवृत्ती/स्वेच्छानिवृत्ती/मृत्यू/राजीनामा इत्यादी कारणांमुळे रिक्त झाल्यानंतरच ती नामशेष होतील.					
अ.क्र.	पदनाम	पदाची वेतन श्रेणी	पदांची संख्या		पदांची एकूण संख्या
			रिक्त	कार्यरत	
१	२	३	४	५	६
१	प्रमुख आरेखक	रु.५५००-९०००	1	4	5
२	अनुरेखक	रु.३२००-४९००	17	38	55
३	सहाय्यक भांडारपाल	रु.३०५०-४५९०	0	3	3
	एकूण-अ-१ (२)		18	45	63
	एकूण-अ-१ (१) व अ-१ (२)		44	56	100

शासन निर्णय क्र. ईएसटी-१००६/(प्र.क्र.१५/०३)/प्र.क्र.२८५/प्रशा.-१, दि.२२/२/२००७ चे सहपत्र.  
सुधारित आकृतीबंधानुसार विद्युत शाखेच्या कार्यालयीन आस्थापनेवरील अतिरिक्त घोषित करण्यात आलेल्या पदांवरील कार्यरत कर्मचा-यांना समान वेतन श्रेणीतील रिक्त पदांवर सामावून घेतल्याबाबतचा संवर्गनिहाय तपशिल.

विवरणपत्र अ-२						
अ.क्र.	पदनाम	पदाची वेतन श्रेणी	कार्यरत पदांची संख्या	यापैकी सुधारित आकृतीबंधानुसार रिक्त पदांवर सामावून घेण्यात आलेल्या कर्मचा-यांची संख्या		
				रिक्त पदांवर सामावून घेण्यात आलेल्या पदांची संख्या	पदनाम	पदाची वेतन श्रेणी
१	२	३	४	५	६	७
१	वरिष्ठ लिपिक	रु.४०००-६०००	०	०	-----	-----
२	सहाय्यक आरेखक	रु.४०००-६०००	५	०	-----	-----
३	संगणक	रु.३०५०-४५९०	२	२	कनिष्ठ लिपिक -नि- टंकलेखक	रु.३०५०-४५९०
४	दफ्तरी	रु.२६१०-४०००	२	२	नाईक	रु.२६१०-४०००
५	दूरध्वनी चालक	रु.३०५०-४५९०	२	०	-----	-----
	एकूण		११	४		



शासन निर्णय क्र. ईएसटी-१००६/(प्र.क्र.१५/०३)/प्र.क्र.२८५/प्रशा.-१, दि.२२/२/२००७ चे सहपत्र.

सुधारित आकृतीबंधानुसार विद्युत शाखेच्या कार्यालयीन आस्थापनेवरील अतिरिक्त घोषित करण्यात आलेल्या रिक्त व भरलेल्या पदांच्या अनुषंगाने अधिसंख्य पदांची संवर्गानिहाय माहिती.

विवरणपत्र - अ-३ (१)				
अ.क्र.	पदनाम	पदाची वेतन श्रेणी	रिक्त असलेल्या रद्द करावयाच्या पदांची संख्या	अधिसंख्य ठरविण्यात येणा-या पदांची संख्या
१	२	३	४	५
१	वरिष्ठ लिपिक	रु.४०००-६०००	15	0
२	सहाय्यक आरेखक	रु.४०००-६०००	2	5
३	संगणक	रु.३०५०-४५९०	2	0
४	दफ्तरी	रु.२६१०-४०००	7	0
५	दूरध्वनी चालक	रु.३०५०-४५९०	0	2
	एकूण - अ-३ (१)		26	7

नामशेष होणा-या संवर्गांमधील रिक्त असलेल्या रद्द करावयाच्या पदांचा तपशिल.

विवरणपत्र - अ-३ (२)

अ.क्र.	पदनाम	पदाची वेतन श्रेणी	रिक्त असलेल्या रद्द करावयाच्या पदांची संख्या
१	२	३	४
१	प्रमुख आरेखक	रु.५५००-९०००	1
२	अनुरेखक	रु.३२००-४९००	17
३	सहाय्यक भांडारपाल	रु.३०५०-४५९०	0
	एकूण - अ-३ (२)		18
	एकूण-अ-३ (१) व अ-३ (२)		44

शासन निर्णय क्र. ईएसटी-१००६/(प्र.क्र.१५/०३)/प्र.क्र.२८५/प्रशा.-१, दि.२२/२/२००७ चे सहपत्र.

सुधारित आकृतीबंधानुसार विद्युत शाखेच्या बाह्य क्षेत्रिय आस्थापनेवरील अतिरिक्त घोषित करण्यात आलेल्या पदांचा तपशिल.

विवरणपत्र - ब-१ (१)					
अ.क्र.	पदनाम	पदाची वेतन श्रेणी	पदांची संख्या		पदांची एकूण संख्या
			रिक्त	कार्यरत	
१	२	३	४	५	६
१	वीजतंत्री	रु.४०००-६०००	४	१	५
२	वीजतंत्री-नि-वीजयांत्रिक	रु.४०००-६०००	५	१	६
३	विद्युत जोडारी	रु.३०५०-४५९०	१	३	४
४	उद्वाहन यांत्रिक	रु.४०००-६०००	३	६	९
५	प्रशितक यांत्रिक	रु.४०००-६०००	०	२	२
६	प्रमुख तारतंत्री	रु.३२००-४९००	१६	०	१६
७	प्रवाहवलय परिवेष्टक	रु.३२००-४९००	४	०	४
८	पंपयांत्रिक	रु.३२००-४९००	०	१	१
९	यांत्रिक	रु.३२००-४९००	२	३	५
१०	घड्याळजी	रु.३२००-४९००	१	०	१
११	बंधकार	रु.३२००-४९००	१	०	१
१२	सहा.प्रवाहवलय परिवेष्टक	रु.३०५०-४५९०	२	०	२
१३	पंपचालक	रु.३०५०-४५९०	४	२	६
१४	सहाय्यक तारतंत्री	रु.२६१०-४०००	०	१	१
१५	पंप परिचर	रु.२६१०-४०००	४	१	५
१६	तेलवाला	रु.२६१०-४०००	०	१	१
१७	स्वच्छक	रु.२५५०-३२००	१	५	६
१८	मदतनीस	रु.२५५०-३२००	०	१	१
१९	मजूर	रु.२५५०-३२००	८	०	८
	एकूण		५६	२८	८४

शासन निर्णय क्र. ईएसटी-१००६/(प्र.क्र.९५/०३)/प्र.क्र.२८५/प्रशा.-१, दि.२२/२/२००७ चे सहपत्र.

विवरणपत्र - ब- १ (२)

सुधारित आकृतीबद्धानुसार विद्युत शाखेच्या बाह्य क्षेत्रिय आस्थापनेवरील नामशेष होणा-या संवर्गातील रिक्त पदांचा व कार्यरत पदांचा संवर्गानिहाय तपशिल खाली दर्शविण्यात आला आहे. मात्र त्यातील सध्या कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची पदे त्यांच्या पदोन्नती/सेवानिवृत्ती/स्वेच्छानिवृत्ती/मृत्यू/राजीनामा इत्यादी कारणांमुळे रिक्त झाल्यानंतरच ती नामशेष होतील आणि फक्त उद्वाहन चालकांची कामे कंत्राटी पध्दतीने करण्यात येतील.

अ.क्र.	पदनाम	पदाची वेतन श्रेणी	पदांची एकूण संख्या	
			रिक्त	कार्यरत
१	२	३	४	५
१	कातारी	रु.३०५०-४५९०	२	०
२	रंगारी	रु.३०५०-४५९०	१	४
३	विद्युत विलेपक	रु.३०५०-४५९०	१	०
४	सुतार	रु.३०५०-४५९०	०	२
५	गवंडी	रु.३०५०-४५९०	३	२
६	इंजिन चालक	रु.३०५०-४५९०	०	१
७	उद्वाहन चालक	रु.२६१०-४०००	१	५०
	एकूण		८	५९

शासन निर्णय क्र. ईएसटी-१००६/(प्र.क्र.९५/०३)/प्र.क्र.२८५/प्रशा.-१, दि.२२/२/२००३ चे सहधन.

सुधारित आकृतीबंधानुसार विद्युत शाखेच्या बाह्य क्षेत्रिय आस्थापनेवरील अतिरिक्त घोषित करण्यात आलेल्या पदांवरील कार्यरत कर्मचा-यांना समान वेतन श्रेणीतील रिक्त पदांवर सामावून घेतल्याबाबतचा संवर्गानिहाय तपशिल.

**विवरणपत्र ब-२**

अ.क्र.	पदनाम	पदाची वेतन श्रेणी	कार्यरत पदांची संख्या	यापैकी सुधारित आकृतीबंधानुसार रिक्त पदांवर सामावून घेण्यात आलेल्या कर्मचा-यांची संख्या		
				रिक्त पदांवर सामावून घेण्यात आलेल्या पदांची संख्या	पदनाम	पदाची वेतन श्रेणी
१	२	३	४	५	६	७
१	वीजतंत्री	रु.४०००-६०००	१	०	---	---
२	वीजतंत्री-नि-वीजयांत्रिक	रु.४०००-६०००	१	०	---	---
३	विद्युत जोडारी	रु.३०५०-४५९०	३	३	तारतंत्री	रु.३०५०-४५९०
४	उद्वाहन यांत्रिक	रु.४०००-६०००	६	०	---	---
५	प्रशितक यांत्रिक	रु.४०००-६०००	२	०	---	---
६	प्रमुख तारतंत्री	रु.३२००-४९००	०	०	---	---
७	प्रवाहवलय परिवेष्टक	रु.३२००-४९००	०	०	---	---
८	पंपयांत्रिक	रु.३२००-४९००	१	०	---	---
९	यांत्रिक	रु.३२००-४९००	३	०	---	---
१०	घड्याळजी	रु.३२००-४९००	०	०	---	---
११	बंधकार	रु.३२००-४९००	०	०	---	---
१२	सहा.प्रवाहवलय परिवेष्टक	रु.३०५०-४५९०	०	०	---	---
१३	पंपचालक	रु.३०५०-४५९०	२	०	---	---
१४	सहाय्यक तारतंत्री	रु.२६१०-४०००	१	०	---	---
१५	पंप परिचर	रु.२६१०-४०००	१	०	---	---
१६	तेलवाला	रु.२६१०-४०००	१	०	---	---
१७	स्वच्छक	रु.२५५०-३२००	५	०	---	---
१८	मदतनीस	रु.२५५०-३२००	१	०	---	---
१९	मजूर	रु.२५५०-३२००	०	०	---	---
	<b>एकूण</b>		<b>२८</b>	<b>३</b>		

शासन निर्णय क्र. ईएससी-१००६/(प्र.क्र.१५/०३)/प्र.क्र.२८५/प्रशा.-१, दि.२२/२/२००७ चे सहपत्र.  
सुधारित आकृतीनुसार विद्युत शाखेच्या बाह्य क्षेत्रीय आस्थापनेवरील अतिरिक्त घोषित करण्यात आलेल्या पदांवरील कार्यरत कर्मचा-  
यांना रिक्त व भरलेल्या पदांच्या अनुषंगाने अधिसंख्य पदांची संवर्गानिहाय माहिती.

विवरणपत्र ब-३ (१)				
अ.क्र.	पदनाम	पदाची वेतन श्रेणी	रिक्त असलेल्या रह कारावयाच्या पदांची संख्या	.अधिसंख्य ठरविण्यात येणा-या पदांची संख्या
१	२	३	४	५
१	वीजतंत्री	रु.४०००-६०००	४	१
२	वीजतंत्री नि-वीजयांत्रीक	रु.४०००-६०००	५	१
३	विद्युत जोडारी	रु.३०५०-४५९०	१	०
४	उद्वाहन यांत्रीक	रु.४०००-६०००	३	६
५	प्रशिक्षक यांत्रीक	रु.४०००-६०००	०	२
६	प्रमुख तारतंत्री	रु.३२००-४९००	१६	०
७	प्रवाहवलय परिवेष्टक	रु.३२००-४९००	४	०
८	पंपयांत्रीक	रु.३२००-४९००	०	१
९	यांत्रीक	रु.३२००-४९००	२	३
१०	घड्याळजी	रु.३२००-४९००	१	०
११	बंधकार	रु.३२००-४९००	१	०
१२	सहा.प्रवाहवलय परिवेष्टक	रु.३०५०-४५९०	२	०
१३	पंपचालक	रु.३०५०-४५९०	४	२
१४	सहाय्यक तारतंत्री	रु.२६१०-४०००	०	१
१५	पंप परिचर	रु.२६१०-४०००	४	१
१६	तेलवाला	रु.२६१०-४०००	०	१
१७	स्वच्छक	रु.२५५०-३२००	१	५
१८	मदतनीस	रु.२५५०-३२००	०	१
१९	मजूर	रु.२५५०-३२००	८	०
एकूण ब-३ (१)			५६	२५

नामशेष होणा-या संवर्गातील रिक्त असलेल्या रह कारावयाच्या पदांचा तपशिल.

विवरणपत्र ब-३ (२)			
अ.क्र.	पदनाम	पदाची वेतन श्रेणी	रिक्त असलेल्या रह कारावयाच्या पदांची संख्या
१	२	३	४
१	कातारी	रु.३०५०-४५९०	२
२	रंगारी	रु.३०५०-४५९०	१
३	विद्युत विलेपक	रु.३०५०-४५९०	१
४	सुतार	रु.३०५०-४५९०	०
५	गवंडी	रु.३०५०-४५९०	३
६	इंजिन चालक	रु.३०५०-४५९०	०
७	उद्वाहन चालक	रु.२६१०-४०००	१
एकूण ब-३ (२)			८
एकूण ब-३(१) व ब-३ (२)			६४